



Date: September 15, 2020

To,

|   |  |
|---|--|
| The Manager,<br>Department of Corporate Services (DCS-Listing)<br>BSE Limited<br>Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street,<br>Mumbai- 400001<br>Scrip Code: 531717 | The Manager,<br>Listing Compliance<br>National Stock Exchange of India Ltd.<br>Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla<br>Complex, Bandra (E), Mumbai - 400 051<br>Symbol: VIDHIING |
|---|--|

Dear Sir(s),

**Ref.: Company Code: BSE - 531717, NSE Symbol: VIDHIING**

**Sub: Newspaper advertisement for Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority**

Pursuant to Regulation 47 and Regulation 30(4) read with Schedule III (A) (12) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of the Notice to the Shareholders published in the 'Business Standard' (English Newspaper) and 'Mumbai Lakshadeep' (Marathi Newspaper) on September 15, 2020, pursuant to Rule 6 IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and amendments thereof.

Please take the same on your record.

Thanking you,

**For Vidhi Specialty Food Ingredients Limited,**



**Awdhesh Kumar Pandey  
Company Secretary & Compliance Officer**

**Place: Mumbai**

Encl.: As above.

**Vidhi Specialty Food Ingredients Ltd.**

RegdOff.:

Factory:

E/27, Commerce Centre, 78, Tardeo Road,

Mumbai 400034, India Tel : + 91 22 6140 6666 (100 Lines)

Fax : + 91 22 2352 1980, E-mail : mitesh.manek@vidhifoodcolour.com ,Web. : www.vidhifoodcolour.com

59/B & 68, M.I.D.C. Dhatav, Roha

Dist :Raigad, Maharashtra 402116, India

CIN : L24110MH1994PLC076156

**SBI State Bank of India**  
STRESSED ASSETS MANAGEMENT BRANCH - I  
Address of the Branch: The Arcade, 2<sup>nd</sup> Floor, World Trade Centre, Cuffe Parade, Colaba, Mumbai-400 005, E-mail ID of Branch: sbi.04107@sbi.co.in  
Authorized Officer's Details: Name: Sanjeev P. Joshi, e-mail: team7.04107@sbi.co.in, Mobile No.: 7738089229, Landline No. (Office): 022 - 22177667

**E-AUCTION SALE NOTICE**  
Annexure-A

**SALE OF MOVABLE & IMMOVABLE ASSETS CHARGED TO THE BANK UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002.**  
The undersigned as Authorized Officer of State Bank of India has taken over possession of the following properties u/s 13(4) of the SARFAESI Act. Public at large is informed that e-auction (under SARFAESI Act, 2002) of the charged properties in the below mentioned cases for realisation of Bank's dues will be held on "AS IS WHERE IS BASIS AND AS IS WHAT IS BASIS".

|                      |  |
|----------------------|--|
| Name of Borrower(s)  | Nissan Copper Limited, (Registered Address): S No 168/2/1, Rudana, Khnavel, Silvassa, Dadra Nagar Haveli-396230.   |
| Name of Guarantor(s) | 1) Shri. Sanjay Mardia, (Guarantor) 8, Badrika Ashram, 1st Khetwadi lane, Mumbai- 400004. Also at- 168/2/1, Rudana, Khnavel, Silvassa, DN- 396230<br>2) Shri. Ratanlal Mardia (Guarantor) Flat No. 8/64, Navjivan Co-op Housing Society Ltd., Dr. D. Bhadkamkar Marg, Lamington Road, Mumbai- 08 Also at Flat No.2001, 20th flr, Orbit Elermia Tower, Saidham Nagar, Opp Dipak Cinema, N. M. Joshi Marg, Mumbai-400 013.<br>3) Shri. Atul Mardia (Guarantor) Room No. 51, 2nd floor, 40 Stand Road, Kolkata- 700 001. Also at C/o Gautam Dugar 45/4 Chakrabarti Road, South Block B, 2nd floor, Kolkata- 700 025.<br>4) Shri. Shantilal Mardia (Guarantor) Flat No.2001, 20th flr, Orbit Elermia Tower, Saidham Nagar, Opp Dipak Cinema, N. M. Joshi Marg, Mumbai-13.<br>5) Smt. Manjula Mardia (Guarantor) Flat No.2001, 20th flr, Orbit Elermia Tower, Saidham Nagar, Opp Dipak Cinema, N. M. Joshi Marg, Mumbai- 400 013. |

|   |  |
|---|--|
| Outstanding Dues for Recovery of which Property/ies is/are Being Sold | Rs.154,59,26,064.50 as on 30.09.2015 + interest at contracted rate till date thereon + expenses & costs (less cash recoveries) due to the secured creditor from M/s. Nissan Copper Ltd.  |
| Name of owner/Title Deed Holders                                      | M/s. Nissan Copper Limited.  |
| Description of Property   | Lot 1: Factory Land & Building & Plant & Machinery situated at Survey No.168/2/1, admeasuring around 23,200 sq meters and construction thereon at Rudana Village, Khnavel, Silvassa (D&NH).<br>Lot 2: Factory Land & Building & Plant & Machinery situated at Survey No.168/2/1 admeasuring 13,807 sq meters and construction thereon at Rudana Village, Khnavel, Silvassa (D&NH). |

|   |   |
|---|---|
| Reserve Price (R.P.)  | Lot 1: Rs.12,25,00,000.00 Lot 2: Rs.36,50,00,000.00   |
| Earnest Money Deposit (EMD)   | Lot 1: Rs.1,22,50,000.00 Lot 2: Rs. 3,65,00,000.00  |
| Bid Increment Amount in multiple of   | Bid increase amount Rs. 5.00 Lac  |
| Date & Times of Inspection  | Inspection on 19.09.2020 from 12.00 p. m. to 02.00 p. m.  |
| Date & Time of E-auction  | E-auction on 30.09.2020 from 12.00 p. m. to 02.00 p. m.   |
| Date & Time For Submission of Request Letter of Participation / KYC Documents / Proof of EMD Etc. | 28.09.2020 on or before 4:30 p.m. E-auction site: <a href="https://www.msicccommerce.com/auctionhome/bapi/index.jsp">https://www.msicccommerce.com/auctionhome/bapi/index.jsp</a> |

E-Auction is being held on "AS IS WHERE IS" and "AS IS WHAT IS BASIS" and will be conducted "On Line". The auction will be conducted through the M/s. MSTC Ltd at the web portal (<https://www.msicccommerce.com/auctionhome/bapi/index.jsp>).  
Contact Persons - Mr. Shri Argha Sengupta - CM, Mob. No. 09231690249 e-mail id: argha@mstcindia.co.in, Mr. Sarabani Baral - Manager, Mob. No. 09051077886, e-mail id: sarabani@mstcindia.co.in, Mr. Rakesh ranjan - AM, Mb No. 09911700233, e-mail id: ranjan@mstcindia.co.in.  
E-Auction Tender Document containing online e-auction bid form, Declaration, General Terms & Conditions of online auction sale are available in websites- (<https://www.msicccommerce.com/auctionhome/bapi/index.jsp>). To the best of knowledge and information of the Authorized Officer, there is no encumbrance on the property/ies. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of property/ies put on auction and claims / rights / dues / affecting the property, prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the bank. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the bank. The Authorized Officer/ Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims / rights / dues. The sale shall be subject to rules / conditions prescribed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. The other terms and conditions of the e-auction are published in the following websites.  
1. <https://www.msicccommerce.com/auctionhome/bapi/index.jsp>  
2. <https://www.sbi.co.in>

Date: 15.09.2020  
Place: Mumbai  
Sd/-  
Authorized Officer  
State Bank of India

**NOTICE REGARDING LOST CERTIFICATE(S) OF MANGALORE CHEMICALS & FERTILIZERS LIMITED**  
We, Mrs. Urvashi Ghanshyam Sheth and Mr. Ghanshyam Chandulal Sheth residing at A 704, Khodiyar Pooja CHS Ltd., Pleasant Park, Mira- Bhayander Road, Mira Road, Mumbai-401107 the registered holder of the 100 share of under mentioned shares held in Mangalore Chemicals & Fertilizers Limited hereby give notice that the share certificate in respect of the said shares have been lost and I have applied to the Company for issue of duplicate certificate(s).  
Any person having claim in respect of the said shares should lodge such claims with the Company at its Registered Office at Level 11, U B Tower, UB City, 24, Vittal Mallya Road, Bangalore 560 001 within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate(s) and no further claim will be entertained by the Company thereafter.

| Folio No. | Certificate No. | Distinctive Nos.    | No. Of Shares |
|-----------|-----------------|---------------------|---------------|
| U0002451  | 333541 - 333542 | 79535171 - 79535270 | 100           |

Date: 15/09/2020  
Place: Mumbai  
Mrs. Urvashi Ghanshyam Sheth  
Mr. Ghanshyam Chandulal Sheth

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given that Share Certificate No. 72, for 5 (five) ordinary shares bearing Distinctive No.'s from 61 to 65 Indrapuri Co-op. Housing Society Ltd. situated at Ravi Industries Compound, Panchpakhadi, Thane (W) - 400 602 in the name of Mr. Ajinkya Madhav Dandekar, Mr. Madhav Govind Dandekar & Mrs. Sunita Madhav Dandekar has been reported lost/misplaced and an application has been made by them to the society for issue of duplicate share certificate.  
The society hereby invites claims or objections (in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 14 (fourteen) days from the date publication of this notice. If no claim/objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificate.  
Dt. 10.09.2020  
Sd/-  
For & On Behalf of  
Indrapuri Co-op. Housing Society Ltd.  
Secretary

**MAHESH DEVELOPERS LIMITED**  
(FORMERLY KNOWN AS MAHESH DEVELOPERS PRIVATE LIMITED)  
CIN No: U45200MH2008PTC186276  
UMA SHIKHAR, 13TH ROAD NEAR KHAR TELEPHONE EXCHANGE, KHAR (WEST), MUMBAI-400052.  
Email ID: mdplgroup@gmail.com Phone Number: 022-26000038  
Company Website: www.maheshdevelopers.com

**NOTICE**  
We hereby inform you that Board Meeting of MAHESH DEVELOPERS LIMITED will be held on Wednesday, 30th September, 2020 at UMA SHIKHAR, 13<sup>th</sup> ROAD BEHIND KHAR TELEPHONE EXCHANGE, KHAR (WEST) MUMBAI MH 400052 at 11.30 A.M. to consider and approve the unaudited quarterly financial statements for the quarter ended 30th June, 2020 and other agenda items.  
By order of the Board  
For MAHESH DEVELOPERS LIMITED  
Mahesh Sapariya  
Director  
DIN:00414104

**LOYDS METALS AND ENERGY LIMITED**  
Regd. Office : Plot No A 1-2, MIDC Area, Ghugus, Dist. Chandrapur, Maharashtra - 442 505  
CIN : L40000MH1977PLC019594 Website: www.loyds.in Email ID: investor@loyds.in  
EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020.

| S. No. | PARTICULARS  | Quarter Ended          |                      |                        |                      |
|--------|--|------------------------|----------------------|------------------------|----------------------|
|        |  | 30-06-2020 (Unaudited) | 31-03-2020 (Audited) | 30-06-2019 (Unaudited) | 31-03-2020 (Audited) |
| 1      | Total Income from Operations (net) for the period  | 1,131.23               | 11,172.33            | 13,369.40              | 38,736.16            |
| 2      | Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)  | (943.58)               | 250.62               | 749.01                 | 1,309.32             |
| 3      | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)   | (943.58)               | 250.62               | 749.01                 | 1,309.32             |
| 4      | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)  | (943.58)               | 2,123.94             | 749.01                 | 3,182.64             |
| 5      | Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)) | (943.58)               | 2,077.07             | 755.43                 | 3,155.04             |
| 6      | Paid-up Equity Share Capital (Face Value Rs.1/- per share) (includes forfeited share of Rs.17.22 lacs)                                       | 2,269.01               | 2,269.01             | 2,243.05               | 2,269.01             |
| 7      | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year  | -                      | -                    | -                      | 12,171.54            |
| 8      | Basic & Diluted Earnings Per Share (not annualised) (in Rs.)   | (0.38)                 | 0.95                 | 0.34                   | 1.42                 |

Note: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the website of the Stock Exchanges at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) & [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and on Company's website at [www.loyds.in](http://www.loyds.in).  
2. The above Financial Results were reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 14th September, 2020.  
For Lloyds Metals and Energy Limited  
Sd/-  
Babulji Agarwal  
Managing Director  
DIN-00029389

Date: 14 September, 2020  
Place: Mumbai

**PUBLIC NOTICE**  
PUBLIC NOTICE REGARDING SURRENDER OF PORTFOLIO MANAGER LICENSE BY ROWAN CAPITAL ADVISORS LLP.  
Rowan Capital Advisors LLP, registered office : Office No. 2, 1<sup>st</sup> Floor, Shreeji Arcade, Opp. Nitin Company, Panch Pakhdi, Thane (W) - 400 602, is surrendering its 'PORTFOLIO MANAGER LICENSE' granted by the SEBI with immediate effect. Rowan Capital Advisors LLP has transferred all the fund after liquidating all stocks to respective client's bank account/transferred all stocks to respective client's demat account.  
Any person having claim in respect of the said Portfolio Management of Rowan Capital Advisors LLP should contact at mentioned registered address within 7 days from this date else no further claim will be entertained by the Company thereafter.  
Dt. 10.09.2020  
Sd/-  
Yogesh Y. Nagaonkar

**DHANLAXMI COTEX LIMITED**  
CIN: L51100MH1987PLC042280  
Regd. Off: 285, 2nd Floor, Jhavar House, Princess Street, Mumbai - 400002  
PHONE: 022-4976 4288 | Website: www.dcl.net.in  
E-mail: dcotex1987@gmail.com / accounts@dcl.net.in  
Extract of Unaudited Financial Results for the quarter ended 30th June 2020 (Rs. in Lakhs)

| Particulars  | Quarter ended 30th June 2020 | Preceding 3 months ended 31st March 2020 | Quarter ended 30th June 2019 | Preceding 3 months ended 31st March 2019 |
|--|------------------------------|--|------------------------------|--|
|  | (Unaudited)                  | (Audited)                                | (Unaudited)                  | (Audited)                                |
| Total income from operations   | 76.34                        | 448.71                                   | -64.98                       | 988.44                                   |
| Net Profit / (Loss) (before tax and/or extraordinary items)  | 39.42                        | (28.16)                                  | (120.21)                     | 364.62                                   |
| Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary Items)  | 39.42                        | (28.16)                                  | (120.21)                     | 364.62                                   |
| Net Profit / (Loss) after tax (after extraordinary items)  | 35.42                        | (63.89)                                  | (120.21)                     | 328.88                                   |
| Total Comprehensive Income for the period (comprising profit/loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax) | 500.98                       | -940.62                                  | -154.19                      | -1379.50                                 |
| Equity Share Capital   | 487.14                       | 487.14                                   | 487.14                       | 487.14                                   |
| Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)  | -                            | -  | -                            | -  |
| Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)   | 0.73                         | (1.93)                                   | (2.47)                       | 6.75                                     |
| Diluted:   | 0.73                         | (1.93)                                   | (2.47)                       | 6.75                                     |

Note: (a) The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results 30.06.2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter ended Financial Results are available on the Stock Exchange website ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and also on the Company's website ([www.dcl.net.in](http://www.dcl.net.in)).  
(b) The above Financial Result for the quarter ended 30th June 2020 has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 14th September, 2020. The Limited Review for the Un-audited Financial Results for the quarter ended 30.06.2020 has been carried out by the Statutory Auditors of the Company.  
For Dhanlaxmi Cotex Limited  
Sd/-  
Mahesh S. Jhavar  
(Whole Time Director)

**INLAND PRINTERS LIMITED**  
Reg. Off.: 800, Sangli Elipda, Sahakar Road, Vile Parle (East), Mumbai-400057  
Tel.: (022)-40482500 Email: inlandprinters@gmail.com CIN: L99999MH1979PLC020739  
Website: www.inlandprinters.in

**UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON JUNE 30, 2020**  
All amounts are in Rupees

| S. No. | Particulars  | 3 months ended 30-June-20 (Un-audited) | Preceding 3 months ended 31-Mar-20 (Audited) | 3 months ended 30-June-19 (Un-audited) | Year ended 31-Mar-20 (Audited) |
|--------|--|--|--|--|--------------------------------|
|        |  | (1)                                    | (2)  | (3)                                    | (4)                            |
| 1      | Income from Operations   | -                                      | -  | -                                      | -                              |
| (a)    | Revenue from Operations  | -                                      | -  | -                                      | -                              |
| (b)    | Other Income   | -                                      | -  | -                                      | -                              |
| 2      | Total Income   | -                                      | -  | -                                      | -                              |
| 3      | Expenses   | -                                      | -  | -                                      | -                              |
| (a)    | Cost of Materials consumed   | -                                      | -  | -                                      | -                              |
| (b)    | Changes in Inventories   | -                                      | -  | -                                      | -                              |
| (c)    | Employees benefit expenses   | 27,097                                 | 80,000                                       | -                                      | 173,334                        |
| (d)    | Finance costs  | -                                      | -  | -                                      | -                              |
| (e)    | Depreciation & amortisation expenses   | -                                      | -  | -                                      | -                              |
| (f)    | Other Expenses   | 16,531                                 | 121,135                                      | 585,613                                | 1,162,604                      |
| 4      | Total Expenses   | 43,628                                 | 201,135                                      | 585,613                                | 1,336,938                      |
| 5      | Profit/(Loss) before Tax (1-2)   | (43,628)                               | (201,135)                                    | (585,613)                              | (1,336,938)                    |
| 6      | Tax Expenses   | -                                      | -  | -                                      | -                              |
| 7      | Profit/(Loss) for the period (3-4)   | (43,628)                               | (201,135)                                    | (585,613)                              | (1,336,938)                    |
| 8      | Other Comprehensive Income   | -                                      | -  | -                                      | -                              |
| 9      | Total Comprehensive Income for the period (5+8)                                  | (43,628)                               | (201,135)                                    | (585,613)                              | (1,336,938)                    |
| 10     | Paid Up Equity Share Capital   | 15,296,100                             | 15,296,100                                   | 15,296,100                             | 15,296,100                     |
| 11     | Face Value of Equity Shares  | 2/-                                    | 2/-  | 2/-                                    | 2/-                            |
| 12     | Other Equity   | -                                      | -  | -                                      | -20,656,163                    |
| 13     | Earnings per Share(EPS) Cash, Basic & Diluted (in Rs. 2/- each *(not annualised) | *(0.01)                                | *(0.03)                                      | (0.08)*                                | (0.19)                         |

Note: 1. The above unaudited financial results for the quarter ended 30.06.2020 have been reviewed by the auditors and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 14.09.2020.  
2. Paid-up share capital includes Rs. 8,58,500/- being the amount originally paid-up on forfeited shares.  
3. The figures of the 3 months ended 31.03.2020 have been arrived at by deducting the published figures up to the 3rd Quarter ending 31.12.2019 from the audited figures of the financial year ended 31.03.2020.  
By order of the Board  
For Inland Printers Limited  
Sd/-  
Shavesh Kumar Patel  
Director

Place: Mumbai  
Date: 14.09.2020

**Unique J. B. CHEMICALS & PHARMACEUTICALS LIMITED**  
Regd. Office : Neelam Centre, 'B' Wing, 4th Floor, Hind Cycle Road, Worli, Mumbai 400 030.  
Corporate Office : Chery IT Park, Unit A2, 3rd Floor, Unit A, 8th Floor, Appa Saheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025.  
Phone: 022-2439 5200 / 2439 5500 • Fax : 022 - 2431 5331/ 24131 5334  
CIN : L24390MH1976PLC019380 • Website: www.jbcpl.com • E-mail : secretarial@jbcpl.com

**EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30/06/2020**  
(₹ in lakhs)

| Sl. No. | Particulars   | Quarter ended |            | Year ended |
|---------|---|---------------|------------|------------|
|         |   | 30/06/2020    | 30/06/2019 | 31/03/2020 |
|         |   | Unaudited     | Unaudited  | Audited    |
| 1       | Total Income from operations  | 52,228.50     | 44,611.03  | 177,472.91 |
| 2       | Net Profit before exceptional item and tax  | 15,707.17     | 9,198.55   | 35,889.23  |
| 3       | Net Profit for the period before tax  | 15,707.17     | 9,198.55   | 34,889.23  |
| 4       | Net Profit for the period after tax   | 11,950.54     | 6,211.13   | 27,239.21  |
| 5       | Total Comprehensive Income for the period after tax   | 12,254.32     | 6,402.77   | 25,741.60  |
| 6       | Equity Share Capital  | 1,545.64      | 1,604.73   | 1,545.64   |
| 7       | Reserves (excluding Revaluation reserve) as shown in the audited balance sheet of the previous year | -             | -          | 142,003.29 |
| 8       | Earnings per share (EPS) (of ₹/- each)  |               |            |            |
|         | Basic:  | 15.45         | 7.73       | 34.20      |
|         | Diluted:  | 15.45         | 7.73       | 34.20      |

**Notes:**  
1. The key performance figures of standalone unaudited financial results for the quarter ended 30/06/2020 are as under:

(₹ in lakhs)

| Sl. No. | Particulars             | Quarter ended |            | Year ended |
|---------|-------------------------|---------------|------------|------------|
|         |                         | 30/06/2020    | 30/06/2019 | 31/03/2020 |
|         |                         | Unaudited     | Unaudited  | Audited    |
| 1       | Revenue from Operations | 48,962.43     | 41,080.05  | 164,074.44 |
| 2       | Net Profit before tax   | 15,999.21     | 8,815.95   | 33,956.17  |
| 3       | Net Profit after tax    | 12,192.53     | 5,914.64   | 26,814.40  |

2. The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on September 14, 2020.  
3. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange websites viz. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and the Company's website [www.jbcpl.com](http://www.jbcpl.com).

For J. B. Chemicals & Pharmaceuticals Ltd.  
Date : September 14, 2020  
Place : Mumbai  
Ranjit Shahani  
Chairman

**VIDHI SPECIALTY FOOD INGREDIENTS LIMITED**  
[CIN: L24110MH1994PLC076156]  
Registered Office: E/27, Commerce Center 78, Tardeo Road, Mumbai-400034  
Phone No.: 022-6140 6666; Fax No.: 022- 23521980  
Website: www.vidhifoodcolour.com; Email ID: mitesh.manek@vidhifoodcolour.com

**NOTICE TO SHAREHOLDERS**  
**TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND**  
Members are hereby informed that in terms of Section 124 of the Companies Act, 2013 and the IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ('IEPF Rules'), as amended, Equity Shares of the Company, in respect of which dividend entitlements have remained unclaimed or unpaid for seven consecutive years or more, are required to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) of the Government of India.  
Unclaimed or unpaid dividend for the financial year ended on March 31, 2014 is presently lying with the Company and in terms of the IEPF Rules, the concerned Members are being provided an opportunity to claim such dividend for the financial year ended on March 31, 2014 and onwards by sending a letter under their signature so as to reach at the Registered Office of Registrar and Share Transfer Agent (R&TA) of the Company, Sharex Dynamic (India) Private limited at C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083 on or before December 16, 2020. The details viz. names of the concerned Members, their folio number and the shares for transfer to the IEPF are available on the Company's website at [www.vidhifoodcolour.com](http://www.vidhifoodcolour.com) under 'Investors' section. It may kindly be noted that if no valid claim is received by the R&TA by December 16, 2020, the Company shall take action towards transfer of such shares to IEPF thereafter. Once these shares are transferred to the IEPF by the Company, such shares may be claimed by the concerned Members only from the IEPF Authority by following the procedure prescribed under the IEPF Rules. It may also be noted that as per IEPF Rules all subsequent corporate benefits that may accrue in relation to the above shares will also be credited to the IEPF Demat Account.  
Individual letters in this regard have been sent to the concerned Members at their latest registered addresses available with the Company. Clarification on this matter, if required, may be sought from the R&TA by sending email at [support@sharexindia.com](mailto:support@sharexindia.com) or by calling them at 022- 28515644/5606.  
For Vidhi Specialty Food Ingredients Limited,  
Sd/-  
Awdhesh Kumar Pandey  
Company Secretary and Compliance Officer

Place: Mumbai  
Date: September 14, 2020

**HDFC BANK**  
We understand your world  
HDFC Bank Limited  
Regd. Office: HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013  
[Corporate Identification Number: L65920MH1994PLC080618]  
[e-mail: [shareholder.grievances@hdfcbank.com](mailto:shareholder.grievances@hdfcbank.com)] [Website: [www.hdfcbank.com](http://www.hdfcbank.com)] [Tel Nos. 022 - 39760001 / 0012]

**NOTICE**  
Notice is hereby given that a meeting of Board of Directors of HDFC Bank Limited (the Bank) will be held on Saturday, October 17, 2020 to inter-alia consider the audited standalone and consolidated financial results for the second quarter and half year ending September 30, 2020.  
This intimation is also available on the website of the National Stock Exchange of India Limited at [https://archives.nseindia.com/corporate/HDFCBANK\\_140920132849\\_SEntimationBM.pdf](https://archives.nseindia.com/corporate/HDFCBANK_140920132849_SEntimationBM.pdf) and on BSE Limited at <https://www.bseindia.com/xml-data/corpfiling/AttachLive/d64ac78f5e814769b22e-e55a54e1207c.pdf>. It would also be made available on the website of the Bank at [www.hdfcbank.com](http://www.hdfcbank.com).  
For HDFC Bank Limited  
Sd/-  
Santosh Haldankar  
Senior Vice President - Legal & Company Secretary  
Mumbai, September 14, 2020

**Punjab Alkalies & Chemicals Limited**  
Registered Office: C.O. 125-127, Sector 17-B, Chandigarh - 160017  
Tel. No.: +91-172-4072512 / 4072515  
E-mail ID: [shareholder@punjabalkalies.com](mailto:shareholder@punjabalkalies.com); [secretarial@punjabalkalies.com](mailto:secretarial@punjabalkalies.com)  
Website: [www.punjabalkalies.com](http://www.punjabalkalies.com) CIN: L24119CH1975PLC003607

Recommendations of the Committee of Independent Directors ('IDC') for the Open Offer to the Shareholders of PUNJAB ALKALIES AND CHEMICALS LIMITED ('Target Company') under Regulation 26(7) of Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 ('SEBI (SAST) Regulations, 2011') and amendments thereof.

|   |  |
|---|--|
| 1. Date   | 14.09.2020   |
| 2. Name of the Company                            | PUNJAB ALKALIES AND CHEMICALS LIMITED  |
| 3. Details of the Offer pertaining to the Company | Open Offer to acquire upto 7,056,607 Equity Shares representing 26.00% of the total issued share capital and 26.03% of voting capital of the Company from the Eligible Shareholders (i.e. Other Public Shareholders and Existing Promoter), at an offer price of INR 39.10/- (Indian Rupees Thirty Nine and Ten Paise Only) per share.                             |
| 4. Name of the Acquirer and PAC with the Acquirer | Flowtech Industrial Projects Private Limited ('Acquirer 1')<br>Flowtech Chemicals Private Limited ('Acquirer 2')<br>Mr. Sukhbir Singh Dahiya ('Acquirer 3')<br>Mr. Jagbir Singh Ahlawat ('Acquirer 4')<br>Mr. Jatinder Dahiya ('Acquirer 5')<br>Mrs. Parema Ahlawat ('Acquirer 6')<br>along with<br>Mrs. Dayawati Dahiya ('PAC 1')<br>Mr. Mayank Ahlawat ('PAC 2') |

